

मुंबई उपनगर जिल्हा  
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  
प्रसिद्धी माध्यम कक्ष

दूरध्वनी क्र. :- ०२२-२६४० ११५६, ई-मेल संपर्क :- [mumbaisuburbanmediacell@gmail.com](mailto:mumbaisuburbanmediacell@gmail.com)

जा.क्र. १२२ /प्रसिद्धी माध्यम/प्रेस नोट/२०१९, २६/०४/२०१९

प्रेस नोट

**मतदान वाढण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश**

**सोसायटी स्तरावर जनजागृती करण्यास अधिक प्राधान्य देण्याचे आवाहन**

**जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात मनपा अधिका-यांची आढावा बैठक संपन्न**

मुंबई, दि. २६ एप्रिल २०१९ : मतदार संघ, मतदान केंद्र व मतदार संख्या यांचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व २६ विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न नियमितपणे करण्यात येत आहेत. देशातील सर्वात मोठी महापालिका असा लौकिक असणा-या बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी देखील या प्रयत्नांमध्ये सहभागी आहेत. या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीदरम्यान मतदार जनजागृतीसाठी करण्यात येत असलेल्या बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरु असलेल्या जनजागृती अभियानाच्या अंतिम टप्प्यात महापालिकेच्या सर्व संबंधित विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील सोसायटी स्तरावर मतदान जनजागृतीसाठी जाणिवपूर्वक व नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे आदेशही श्री. कुर्वे यांनी या बैठकीदरम्यान दिले.

वांद्रे पूर्व परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत असणा-या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात झालेल्या आढावा बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी श्री.सचिन कुर्वे यांनी "स्वीप" संदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. याअंतर्गत

महापालिकेच्या सर्व विभागांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांकडून मतदान करण्याचे संकल्प पत्र भरून घेण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिका-यांनी दिली. तसेच विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये पोस्टर्स, बॅनर्स आधारित जनजागृती करण्यासह नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर जनजागृतीपर लघुसंदेश पाठविणे (Bulk Messaging), वीज देयकावर मतदानाबद्दल माहिती देणे सारख्या अभिनव संवाद माध्यमांचाही जनजागृतीसाठी वापर केला जात असल्याचे महापालिकेच्या अधिका-यांनी बैठकीदरम्यान सांगितले. त्याचबरोबर व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ संदेश, पथनाट्य यासारख्या बाबींद्वारे देखील मतदान विषयक जनजागृती साधण्यात येत आहे.

आढावा बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी येत्या सोमवारी म्हणजेच दि. २९ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सर्वस्तरीय अधिक प्रभावी जनजागृती करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असे आदेश महापालिकेच्या अधिका-यांना दिले. तसेच जनजागृती अभियानाच्या अंतिम टप्प्यात सोसायटी स्तरावर संपर्क साधण्यावर अधिक भर देऊन अपेक्षित मतदार जागृती साध्य करावी, असेही श्री. कुर्वे यांनी विभाग स्तरावरील महापालिका अधिका-यांना आदेशित केले. या बैठकीला महापालिका अधिका-यांसह जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थाविषयक उपनिबंधक देखील उपस्थित होते.

==